

Tel.: 022-40164455; E-mail ID:yaminiinvestments@gmail.com; Website:www.yaminiinvestments.com

Date: 19th January, 2022

To, Department of Corporate Services, Bombay Stock Exchange, Ground Floor, P.J. Towers, Dalal Street Fort, Mumbai-400001

<u>Subject: Compliance under Regulation 47 of the Securities and exchange Board of India</u> (<u>Listing Obligations and Disclosure Requirements</u>), <u>Regulations</u>, <u>2015</u> ("<u>Listing Regulations</u>")

BSE Scrip Code: 540135 Scrip Id: YAMNINV

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of the newspaper publication of Notice of the Board Meeting of the Company to, inter-alia, consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter & Nine Month ended December 31st, 2021 published in the following editions

- 1. Financial Express English Newspaper
- 2. Mumbai Lakshadeep- Marathi Newspaper

Please Note: The time in the Intimation of Board Meeting is missing. It will be held at 02:30 PM.

Please take the same on your record and acknowledge the receipt of the same.

Thanking You.
Yours Faithfully,

For Yamini Investments Company Limited SD/Vandana Agarwal
Director
DIN: 02347593

FINANCIAL EXPRESS

Focus on local containment to curb surge in Covid cases: PM

FE BUREAU

Pune, January 13

PRIME MINISTER NARENDRA Modi on Thursday urged the states and the Union Territories to focus more on local containment to deal with surge in Covid-19 cases in the country.

"Momentum of the economy should be maintained,"PM Modi told state chief ministers, Lt Governors and administrators of UTs at a review meeting held on Thursday to take stock of the country's Covid-19 situation and public health preparedness.

The Prime Minister stressed that while making any strategy, it was very important to keep in mind that there should be minimum damage to the livelihood of the common people, economic activities & momentum of the economy should be main-

Addressing the meeting, the PM said the earlier confusion about Omicron was slowly getting deared now.

"The Omicron variant is

infecting the general public many times faster than the earlier variants. We have to be alert, be careful, but we also have to take care that there is no panic situation. We have to see that in this festive season, the alertness of the people and the administration is not lowered any where," the PM said.

The Prime Ministersaid irrespective of the variant, the proven way to tackle the pandemicremains vaccination only.

"In order to defeat corona we need to keep our readiness ahead of every variant. Along with tackling Omicron, we need to start

Equity MFs invest ₹3,380 cr in IPOs in December; down from ₹4,050 cr in November

RUCHIT PUROHIT Mumbai, January 13

EQUITY MUTUAL FUNDS continued to deploy funds in initial public offerings (IPOs) of companies during the month of December, despite weakness across the secondary markets amid weak global sentiment. However, the investments sawa drop from ₹4,050 crore in November to ₹3,380 crore in December. The interest among Indian investors for Indian equities, positive returns, and the IPO frenzy in 2021 have primarily led to consistent investments by mutual funds in IPOs,

"The broad outlook for the markets has been positive despite the ups and downs, and appetite for equities among Indian investors continues to remain high. However, the month-over-month drop is

...continued from previous page.

said experts.

mainly due to the number of issuances falling in December. Going forward, fund houses will continue to track offers based on the business models, growth potential, alongside other factors, irrespective of their sectors," Akhil Chaturvedi, chief business officer, Motilal Oswal AMC, told FE. According to a report by Edelweiss Alternative Research, equity mutual funds deployed around ₹3,380 crore in fresh issuances during the month, with shares of Anand Rathi Wealth, RateGain Travel, Tega Industries, Metro Brands, CMS Info Systems, and MedPlus Health being the top bets. IPOs of MedPlus Health (₹1,300 crore) and Metro Brands (₹300 crore) were among the top bets from six mutual fund houses, whereas the public offering of CE Info Systems and Anand Rathi Wealth received investment from three MFs each.



from now itself," the PM added.

He said India had given the first dose to about 92% of the adult population and the coverage of the second dose has also reachedaround70%.Within10 days, India has also vaccinated about 30 million of its adolescents. "The sooner the precautiondose is given to the frontline workers and senior citizens, the more the capacity of our healthcare system will increase," the PM said and urged to intensify

SHARAT INDUISTRIES LIMITED

S. SHARAT REDDY

EXECUTIVE DIRECTOR

the 'Har Char Dastak' campaign for 100% vaccination. He also stressed the need to counterany misinformation about vaccines orthepractice of wearing masks and strictly following home isolation guidelines.

On the preparedness of the health infrastructure, the PM said states had utilised the ₹23,000 crore package to revamp the health infrastructure. "Under this more than 800

AMINITNYESTMENTS COMPANY LTD Regd. Off.: B-215, Crystal Plaza, opp. Infinity Mall, New Link Road. And he ri(VI), Mumbai-4000 53 Email ID: yaminiinvestments@gmail.com CIN: L67120 MH1983 PLC629133

Notice is hereby given that pursuant to Regulation 47(1)(a) of the Securities and Exchange Board of India Listing Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of YAMINI INVESTMENTS COMPANY LTD will be held at the registered office of the Company on Friday, 21st January, 2022 at (02.30 P.M., to approve the Unaudited Financial Results for the quarter and Nine month ended on 31st December, 2021, In this connection, as informed earlier pursuant to "Company's Code of Conduct for Prohibition of Insider Trading' read with the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, as a mended. Trading Window for dealing in the securities of the Company shall re main dosed upto 48 hours of declaration of the results of the company to the Stock Exchanges for all designated persons, their immediate relatives and all connected persons covered under the

By Order of the Board For Yamini Investments Company Limited

Vandana Agarwa Place: Mumbai Director DIN No: 02347593 Dated:13/01/2022

mutual consent" of Kumaraswamy Iron Ore Mine.

buyer_login.jsp

NMDC Limited

paediatric units all over the country, 1.5 lakh new ICU and HDU beds, more than 5 thousand special ambulances, more than 950 liquid medical oxygen storage tank capacity have been added," the PM said.

BRIGHTCOM GROUP LIMITED

(A Government of India Enterprise)

"Khanij Bhavan", 10-3-311/A, Gastle Hills, Masab Tank, Hyderabad - 500 028.

Corporate Identity Number (CIN) - L13100TG1958G0I001674

PC DEPARTMENT - e-tender Notification

Tender Enquiry No: HO(PCYDNM/KIOM/HEMM/21MT, Dated : 14-01-2022

MSTC Ref. No.: NMDC/HO/78/21-22/ET/380

NMDC Limited, A "NAVARATNA" Public Sector Company under Ministry of

Steel, Gavt. of India invites online bids in two bid system from Domestic

bidders for "Hiring of Plant & Mining Machineries for excavation of 210 LT

(\star /- 20%) of ROM and 48LT (\star /- 20%) of waste / low grade fron ore in three,

years at the rate of 70LT (+/- 20%) of ROM and 16 LT (+/- 20%) of waste/low

grade iron ore per year in KIOM and extendable by one more year with

The delailed NIT and Bid documents can be viewed and / or downloaded

Central Public Procurement Portal - https://www.eprocure.gov.ln/

3. MSTC partal - https://www.mstcecommerce.com/eprochome/nmdc/

The last date for submission of lender is 15:30 Hrs on 17-02-2022 and the

The bidders are requested to submit their bids online through MSTC Limited website. The details of submission of bid through online are given in

NIT. The Bidders on regular basis are required to visit the above-mentioned

websites for corrigendum / clarifications / time extension / amendments, if any

Executive Director (PC), NMDC Limited, Hyderabad, Tel No. +91-040-

from 14-01-2022, 11:00 Hrs. onwards from following website links ;

epublish/app and search lender through lender enquiry number.

For further help refer to 'vendor guide' given in MSTC website.

tender will be opened at 16:00 Hours on the same day.

For further clarifications, undersigned can be contacted:

23538765, email: hopc@nmdc.co.ln

NMDC website- https://www.nmdc.co.ln/nmdctender/default.aspx

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

Tender No: Re T No.66&67/2021-22/SE/Q. Mace. of JICA Assisted KWSS to Meenad and adjoining villages(P1)-O&M of intake well and WTP at Panamkuttimala Construction of OHSR, laying pumping main and other work in Kareepra Panchayath EMD : Rs. 200000, 500000. Tender fee : Rs. 10000+1800, 15000+2700(18% GST-II will be paid by the contractor on reverse charge basis while filing his returns). Last Date for submitting Tender: 02-02-2022 02:00:pm. Phone: 0474 2745293. Website www.kwa.kerala.gov.in.www.etenders.kerala.gov.in. KWA-JB-GL-6-888-2021-22 Superintending Engineer, PH Circle, Kollam

AICICI Securities

Primary Dealership Limited ICICI Centre, H. T. Parekh Marg, Churchgate, Mumbai-400 020 CIN: U72900MH1993PLC131900, GST:: 27AAACI0995H1ZG

Road No: 2, Nanakramguda, Gichibowli, Hyderabad – 500032, India.	28-19 - ET	Three months ended		Year ended	
: + 1 40 67449910, Fax: +91 22 6645 9677, bt shtcomgroup.com, email: in@brightcomgroup.com CN:L64203TG1999PLC030996	Particulars	December 31, 2021	December 31, 2020	March 31, 2021	
NOTICE		(Audited)	(Audited)	(Audited)	
OTICE is hereby given pursuant to	Total Income from Operations	1,329.6	3,069.5	13,853.2	
egilation 29 read with Regulation of SEBI (LODR) Regulations, 115, that a meeting of the Board Pirectors of the Company will	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	45.7	1,743.7	7,606.6	
January, 2022 at the Registered fice of the Company for considering	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	45.7	1,743.7	7,606.6	
ad approving among others the 4 naidited Financial Results of the propany for the Quarter and Nine	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	26.2	1,309.7	5,681.2	
on his ended 31st December, 2021. The lotice is also being made available in he website of the Company-wy brightcomgroup.com and also of the Website of the Stock Exchanges-	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	33.4	1,316.4	5,703.7	
vv.n.seindia.com (National Stock 6 change of India Limited) and wv.bseindia.com (BSE Limited).	Paid-up equity share capital (face value ₹100,000/- each)	1,563.4	1,563.4	1,563.4	
ter for BRIGHTCOM GROUP LIMITED	Reserves (excluding revaluation reserves)	13,912.1	13,178.7	12,845.1	
Sal- 8	Net worth	15,475.5	14,742.1	14,408.5	
te 13-01-2022 Chairman & Managing Director	Paid up debt capital/ outstanding debt	64,127.7	65,109.9	1,66,595.9	
10	Debt equity ratio	4.1	4.4	11.6	
Limited 11	Earnings per share(in ₹) Basic and diluted EPS*	1,675.83	83,772.55	3,63,387.49	
Hills, Masab Tank, Hyderabad - 500 028. (IN) - L13100TG1958GOI001674	Capital redemption reserve	466.6	466.6	466.6	

*EPS is not annualised for interim period

The above financial results have been approved by the Board of Directors at its meeting held

The Auditors' Report on the financial statements of the Company for the three months ended December 31, 2021 is unqualified.

Schedule III of the Companies Act, 2013 vide Ministry of Corporate Affairs' notification dated The above financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of IND AS prescribed under Section 133 of the Companies Act, 2013

read with relevant Rules issued there under and other accounting principles generally There is no separate reportable segment for the Company as per IND AS 108 - 'Operating

There have been no deviations, in the use of proceeds of issue of debt securities from the

The Board of Directors at its meeting held on April 20, 2021 had recommended final dividend amounting to ₹ 1,203.8 million (₹ 77,000/- per equity share) for the year ended March 31, 2021.

The same was approved by the shareholders in the annual general meeting held on June 29, 2021. This dividend has been paid on June 30, 2021. The Board of Directors at its meeting held on October 12, 2021 had approved first interim dividend on equity shares amounting to ₹ 609.7 million (₹ 39,000/- per equity share) for the six

months ended September 30, 2021 (two interim dividends on equity shares aggregating to ₹ 1,203.8 million were paid during nine months ended December 31, 2020). This dividend was

The above is an extract of the detailed format of financial results for the three months ended December 31, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these financial results is available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com).

For and on behalf of the Board of Directors

Shailendra Jhingan Mumbai, January 12, 2022 Managing Director & CEO

PM Modi interacts with CMs via videoconferencing from

the country

New Delhi on Thursday over the prevailing Covid situation in

preparing for any future variant

First Main Road, R.A.Puram, Chennal – 600028 to consider and discussion issuing Rights issue to the existing shareholders and discussion on other ancillary maters. The Notice is also available at http://www.sharatindustries.com/ and under corporate

announcement section of www.bseindia.com Place: Nellore Date : 11" January, 2022

∆ayas

SHARAT INDUSTRIES LIMITED

Regd Office: Feed Plant Hatchely & Farm

Ventanna Palem Village TP Gudur Mandal Nellore - 524 002 Nellore Dist A P

Processing Plant: Manalatshniburahr Village TP Gudur Mandal Nellore - 524 002 Nellore Dist A P.

E-mail accounta@snaratindustries.com Website www.snaratindustries.com

Notice is the reby given pursuant to Regulation 29 [1] [d] read with regulation 47[1] [a] of

the SEBI [Listing Obligations and Disdosure Requirements] Regulations 2015, that a

meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 8"

Jainuary, 2020 at 12:00 P.M at the Corporate Office of the Company, situated at Flat No.

Third Roor, Pallavi Aparlments, No. 57/11, Old No. 29/TF4, HDFC Baink Compound.

AAVAS FINANCIERS LIMITED CIN: L65922RJ2011PLC034297 Registered and Corporate Office: 201-202, 2nd Floor, Southend Squa

Mansarovar Industrial Area, Jaipur 302020, Rajasthan, India Tel: +91 141 661 8800 | Fax: +91 141 661 8861 E-mail: investorrelations@aavas.in | Website: www.aavas.in

NOTICE OF EARLY REDEMPTION OF NON-CONVERTIBLE DEBENTURES

Notice is hereby given pursuant to Regulation 15 of Securities and Exchange Board of India (Issue and Listing of Non- Convertible Securities) Regulations, 2021 to the Debenture holders of Aavas Financiers Limited that in terms of the provisions of Information Memorandum dated November 03, 2020, the Company had the right to early redeem the Debentures in the event no consensus is reached between the Company and the Debenture holder with respect to the Coupon Reset Rate.

The Debenture holders holding Non-Convertible Debentures ("NCDs") as on Record date shall be eligible for redemption payment.

prier bescription of the ACL	sale as follows.
ICIN	INICOACO

For AAVAS FINANCIERS LIMITED

Place: Jaipur Date: 13 January, 2022 Sharad Pathak Company Secretary and Compliance Officer

Aadhaar and are in compliance with CBDT notification dated February 13, 2020 and press release dated June 25, 2021.

Executive Director (PC)

see "Material Contracts and Documents for Inspection" on page 460 of the RHP. Liability of the members of the Company: Limited by shares Amount of share capital of the Company and Capital structure: As on the date of the RHP, the authorised share capital of the Company is ₹ 1,600.00 million divided into 160,000,000 Equity Shares of face value of ₹10 each. The issued, subscribed and paid-up share capital of the Company is ₹1,203.93 million divided into 120,392,576 Equity

Contents of the Memorandum of Association of the Company as regards its objects: For information on the main objects of the Company, see "History and Certain

Corporate Matters" on page 182 of the RHP. The Memorandum of Association of the Company is a material document for inspection in relation to the Offer. For further details,

Shares of face value of ₹10 each. For details, see "Capital Structure" beginning on page 80 of the RHP. Names of signatories to the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed by them: The names of the signatories of the Memorandum of Association of our Company are Mr. Ravi B. Goyal, Mr. Badrinarain K. Goyal and Mr. Kunjbihari S. Goyal. For details of the share capital history and capital

structure of our Company, see "Capital Structure" beginning on page 80 of the RHP. Listing: The Equity Shares to be offered through the RHP are proposed to be listed on the Stock Exchanges. Our Company has received an 'in-principle' approval from each of the BSE and the NSE for the listing of the Equity Shares pursuant to letters dated September 1, 2021 and September 8, 2021, respectively. For the purposes of the Offer, the Designated Stock Exchange shall be BSE. A signed copy of the RHP has been delivered to the RoC and the Prospectus shall be delivered to the RoC in accordance with the Companies Act, 2013. For details of the material contracts and documents that will be available for inspection from the date of the RHP up to the Bid/Offer Closing Date, see

"Material Contracts and Documents for Inspection" on page 460 of the RHP. Disclaimer Clause of the SEBI: SEBI only gives its observations on the offer documents and this does not constitute approval of either the Offer or the specified securities or the offer document. The investors are advised to refer to page 390 of the RHP for the full text of the disclaimer clause of SEBI Disclaimer Clause of NSE: It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Offer Document has been

the RHP for the full text of the disclaimer clause of NSE. Disclaimer Clause of BSE (Designated Stock Exchange): It is to be distinctly understood that the permission given by BSE should not in any way be deemed or construed that the RHP has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the RHP. The investors are advised to refer to

cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Offer Document. The investors are advised to refer to page 393 of

page 392 of the RHP for the full text of the disclaimer clause of BSE. General Risks: Investment in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by the SEBI, nor does the SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the RHP. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on

ASBA

Simple, Safe, Smart way of Application!!!

In case of any revision in the Price Band, the Bid/Offer Period will be extended by at least three additional Working Days, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In case of force majeure, banking strike or similar circumstances, our Company and the Promoter Selling Shareholder may, in consultation with the BRLMs, for

reasons to be recorded in writing, extend the Bid/Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. Any

revision in the Price Band and the revised Bid/Offer Period, if applicable, will be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and also

by indicating the change on the websites of the BRLMs and the terminals of the Syndicate Members and by intimation to the other Designated Intermediaries and the Sponsor

The Offer is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended (the "SCRR") read

with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations, and in compliance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations wherein not more than 50% of the Offer shall be

allocated on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") (the "QIB Portion"), provided that our Company and the Promoter Selling Shareholder may, in

consultation with the BRLMs, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations (the "Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations (the "Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations (the "Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations (the "Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations (the "Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations (the "Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations (the "Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations (the "Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations (the "Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations (the "Anchor Investors on a discretional basis in accordance with the SEBI ICDR Regulations (the "Anchor Investors on a discretional basis in accordance with the Investors of the Investors on a discretional basis in accordance with the Investors of the

Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds only, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the

Anchor Investor Allocation Price. Further, 5% of the QIB Portion (excluding the Anchor Investor Portion) shall be available for allocation on a proportionate basis only to Mutual

Funds, and the remainder of the QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject

to valid Bids being received at or above the Offer Price. However, if the aggregate demand from the Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity

Shares available for allocation will be added to the remaining QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15% of the Offer shall be available for

allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders, subject to valid

Bids being received at or above the Offer Price. All potential Bidders, other than Anchor Investors, are required to mandatorily utilize the Application Supported by Blocked

Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA accounts and UPIID (in case of Retail Individual Bidders) if applicable, in which the corresponding Bid

Amounts will be blocked by the self-certified syndicate banks ("SCSBs") or under the UPI Mechanism, as applicable, to participate in the Offer Anchor Investors are not

Bidders/ Applicants should ensure that DP ID, PAN, Client ID and UPI ID (for RIBs bidding through the UPI mechanism) are correctly filled in the Bid cum

Application Form. The DP ID, PAN and Client ID provided in the Bid cum Application Form should match with the DP ID, PAN, Client ID available in the Depository

database, otherwise, the Bid cum Application Form is liable to be rejected. Bidders/ Applicants should ensure that the beneficiary account provided in the Bid

cum Application Form is active. Bidders/Applicants should note that on the basis of the PAN, DP ID, Client ID and UPI ID (for RIBs bidding through the UPI

Mechanism) as provided in the Bid cum Application Form, the Bidder/Applicant may be deemed to have authorised the Depositories to provide to the Registrar to

the Offer, any requested Demographic Details of the Bidder/Applicant as available on the records of the depositories. These Demographic Details may be used,

among other things, for giving Allotment Advice or unblocking of ASBA Account or for other correspondence(s) related to the Offer. Bidders/Applicants are

advised to update any changes to their Demographic Details as available in the records of the Depository Participant to ensure accuracy of records. Any delay resulting from failure to update the Demographic Details would be at the Bidders'/Applicants' sole risk. Investors must ensure that their PAN is linked with

permitted to participate in the Anchor Investor Portion through the ASBA process. For details, see "Offer Procedure" on page 411 of the RHP.

Applications supported by blocked amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account, For further details, check section on ASBA below.

UPI-Now available in ASBA for Retail Individual Bidders ("RIBs") applying through Registered Brokers, DPs and RTAs. RIBs also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account. Investors are required to ensure that the bank account used for bidding is linked to their PAN. Bidders must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with CBDT notification dated February 13, 2020 and press release dated June 25, 2021

page 24 of the RHP.

Mandatory in public issues. No cheque will be accepted.

ASBA has to be availed by all the investors except anchor investors. UPI may be availed by Retail Individual Bidders. For details on the ASBA and UPI process, please refer to the section "Offer Procedure" on page 411 of the RHP. The process is also available on the website of Association of Investment Bankers of India ("AIBI") and Stock Exchanges and in the General Information Document. ASBA bid-cum-application forms can be downloaded from the websites of BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE", and together with BSE, the "Stock Exchanges") and can be obtained from the list of banks that is displayed on the website of Securities and Exchange Board of India ("SEBI") at www.sebi.gov.in. For the list of UPI apps and banks live on IPO, please refer to the link: www.sebi.gov.in. RIBs Bidding using the UPI Mechanism may apply through the SCSBs and mobile applications whose names appear on the website of SEBI, as updated from time to time. HDFC Bank Limited has been appointed as Sponsor Bank for the Offer, in accordance with the requirements of the SEBI Circular dated November 1, 2018 as amended. For offer related queries, please contact the Book Running Lead Managers ("BRLMs") on their respective email IDs as mentioned below. For UPI related queries, investors can contact NPCI at the toll free number: 18001201740 and mail Id: ipo.upi@npci.org.in.

Dicici Securities

ICICI Securities Limited ICICI Venture House, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400025, Maharashtra, India Tel: +91 22 6807 7100 E-mail: ags.ipo@icicisecurities.com

Website: www.icicisecurities.com Investor grievance e-mail: customercare@icicisecurities.com Contact person: Kristina Dias/ Rupesh Khant SEBI Registration No.: INM000011179

HDFC BANK We understand your world **HDFC Bank Limited** Investment Banking Group, Unit No. 401 & 402, 4th floor, Tower B, Peninsula Business Park, Lower Parel,

Mumbai - 400 013, Maharashtra, India

Tel: +91 22 3395 8233 E-mail: ags.ipo@hdfcbank.com Website: www.hdfcbank.com Investor grievance e-mail: investor.redressal@hdfcbank.com Contact person: Harsh Thakkar/ Ravi Sharma SEBI Registration No.: INM000011252

BOOK RUNNING LEAD MANAGERS

JM FINANCIAL

JM Financial Limited 7th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg. Prabhadevi, Mumbai - 400 025, Maharashtra, India Tel: +91 22 6630 3030

Investor grievance e-mail: grievance.ibd@jmfl.com Website: www.jmfl.com Contact Person: Prachee Dhuri

LINKIntime

REGISTRAR TO THE OFFER

Link Intime India Private Limited C-101, 1° Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli West,

Mumbai - 400 083, Maharashtra, India Tel: +91 22 4918 6200 Email: ags.ipo@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in

Investor grievance e-mail: ags.ipo@linkintime.co.in Contact person: Ms. Shanti Gopalkrishnan SEBI Registration No.: INR000004058

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

One International Center, 14" Floor, Tower 3, Senapati Bapat Marg, Prabhadevi (W), Mumbai - 400 013, Maharashtra, India Tel: +91 22 7181 8181 Email: ipocompliance@agsindia.com

Investors may contact the Company Secretary and Compliance Officer or the Registrar to the Offer in case of any pre-Offer or post-Offer related grievances including non-receipt of letters of Allotment, non-credit of Allotted Equity Shares in the respective

beneficiary account, non-receipt of refund orders or non-receipt of funds by electronic mode, etc. For all Offer related queries and for redressal of complaints, Investors may also write to the BRLMs.

AVAILABILITY OF THE RHP: Investors are advised to refer to the RHP and the "Risk Factors" beginning on page 24 of the RHP, before applying in the Offer. A copy of the RHP is available on websites of the BRLMs i.e. ICICI Securities Limited, HDFC Bank Limited and JM Financial Limited at www.icicisecurities.com, www.hdfcbank.com and www.hmfl.com, respectively. and on the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. and on the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. and on the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. and on the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. and on the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. and on the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. and on the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. and on the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. and on the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. and on the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. and on the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. and on the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. Available to the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. Available to the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. Available to the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. Available to the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. Available to the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. Available to the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. Available to the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. Available to the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. Available to the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. Available to the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. Available to the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. Available to the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. Available to the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. Available to the websites of BSE and NSE at www.bseindia.com, respectively. Available to the websites of BSE at www.bseindia.com, respectively. LIMITED, Tel: +91 22 6781 2000; BRLMs: ICICI Securities Limited, Tel: +91 22 6807 7100, HDFC Bank Limited, Tel: +91 22 3395 8233 and JM Financial Services Limited, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 3395 8233 and JM Financial Services Limited, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 3075 3400 and JM Financial Services Limited, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 3075 3400 and JM Financial Services Limited, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 3075 3400 and JM Financial Services Limited, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: +91 22 6630 3030 and Syndicate Members: HDFC Securities Ltd, Tel: the Sub-syndicate Members (as given below), SCSBs, Registered Brokers, RTAs and CDPs participating in the Offer. ASBA Forms will also be available on the websites of BSE and NSE and the Designated Branches of SCSBs, the list of which is available at websites of the Stock Exchanges and SEBI.

Sub-Syndicate Members: Almondz Global Securities Ltd, Anand Rathi Share & Stock Brokers Ltd, Globe Capital Markets Ltd, IDBI Capital Markets and Securities Ltd, IFL Securities Ltd, IIFL Wealth Management Ltd, Globe Capital Markets Ltd, IDBI Capital Markets and Securities Ltd, IDBI Capital Markets Ltd, IDBI Capital Markets and Securities Ltd, Edelweiss Broking Ltd, JM Financial Services Ltd, KJMC Capital Markets Ltd, Kotak Securities Ltd, Kotak Securities Ltd, Motilal Oswal Financial Services Ltd, Sharekhan Ltd, SMC Global Securities Ltd, Systematix Shares and Stock Brokers Ltd, Fravin Ratilal Share and Stock Brokers Ltd, Sharekhan Ltd, SMC Global Securities Ltd, Systematix Shares and Stock Brokers Ltd, Fravin Ratilal Share and Stock Brokers Ltd, Sharekhan Ltd, SMC Global Securities Ltd, Systematix Shares and Stock Brokers Ltd, Fravin Ratilal Share and Stock Brokers Ltd, Sharekhan Ltd, SMC Global Securities Ltd, Systematix Shares and Stock Brokers Ltd, Sharekhan Ltd, SMC Global Securities Ltd, Systematix Shares and Stock Brokers Ltd, Sharekhan Ltd, SMC Global Securities Ltd, Systematix Shares and Stock Brokers Ltd, Sharekhan Ltd, SMC Global Securities Ltd, Systematix Shares and Stock Brokers Ltd, Sharekhan Ltd, SMC Global Securities Ltd, Systematix Shares and Stock Brokers Ltd, Sharekhan Ltd, SMC Global Securities Ltd, Systematix Shares and Stock Brokers Ltd, SMC Global Securities Ltd, Systematix Shares and Stock Brokers Ltd, SMC Global Securities Ltd, Systematix Shares and Stock Brokers Ltd, SMC Global Securities Ltd, Systematic Shares Shar Tradebulls Securities Limited and Yes Securities Ltd

Escrow Collection Bank/ Refund Bank/ Public Offer Bank/ Sponsor Bank: HDFC Bank Limited

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the RHP.

Company Secretary and Compliance Officer

Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk. For details, potential investors should not rely on the DRHP filed with the SEBI in making any investment decision. The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act"), or any state law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, such Equity Shares are being offered and sold, outside of the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. There will be no

financialexp.epan.in

Place: Mumbai

Date: January 13, 2022

offering of the Equity Shares in the United States.

E-mail: ags.ipo@jmfl.com

SEBI Registration No.: INM000010361

On behalf of the Board of Directors

For AGS TRANSACT TECHNOLOGIES LIMITED

AGS TRANSACT TECHNOLOGIES LIMITED is proposing, subject to applicable statutory and requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the RHP with the RoC on January 11, 2022. The RHP shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com, respectively, and is available on the websites of the BRLMs i.e. ICICI Securities Limited at www.icicisecurities.com, www.hdfcbank.com and www.infl.com, respectively. Potential

Adfactors 518

Kolkata

नमुना क्र. ७५

तरी वरील सदनिकेबाबत कोणत्याही इसमांचे हितसंबंध हक, अधिकार किंवा कोणत्याही म्कारची तक्रार अथवा हरकत असल्यास प्रस्तुत नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाचे आत लेखी कागदोपत्रासहीत आमचे ३०१/बी, ग्लेशिया, जैन मंदीरासमोर, टेंभीनाका, ठाणे (प) ४००६०१ या कार्यालयाशी संपर्क करावा, अन्यथा सदर सदनिकेबाबत कोणाचीही कसल्याही प्रकारची हरकत नाही असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.

301/बी, ग्लेशिया, जैन मंदीरासमोर, टेंभी नाका, ठाणे (पश्चिम)- 400601 ॲड. मधुरा देशपांडे

जाहीर सूचना

की, आमचे अशील श्रीमती शर्वरी एस. तिवरेक व श्री. सुरज आर. तिवरेकर यांना सदनिक क्र.१५. ३रा मजला, क्षेत्रफळ समारे ३६० ची.मी जय समर्थ कोहीसोलि. म्हणून जात इमारत, सर्व क्र.४०८, टिक्का क्र.५, कळवा गाव, तालुक ठाणे व जिल्हा ठाणे (यापुढे सदर सदनिका म्हणू संदर्भ) ही जागा श्रीमती शुभदा सुरेश अभ्यंव योच्याकडुन नोंदणी क्रमांक ५१३५/२०१४ धार दिनांक ०५.०७.२०१४ रोजीचे करारनामानुसार खरेट करण्याची इच्छा आहे. या संदर्भात सद सदनिकेबाबत मे. समर्थ बिल्डर्स आणि भागचं रनमचंद बाफना यांच्या दरम्यान सन १९८८ मध . ।लेल्या मागील प्रथम मालिका करारनामा आणि भागचंद पनमचंद बाफना व श्री. शांतीलाल पन्नालाल जैन गांच्या दरम्यान सन १९९१ मध्ये झालेल मागील दितीय मालिका करारनामा हरवला आहे जर कोणा व्यक्तीस सदर सदनिकावावत विक्री भाडेपट्टा, परवाना, तारण, अदलाबदल, बक्षीस अधिभार, परिरक्षा, ताबा, मालकी हक्क, कायदेशी हक, प्राप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालीत स्वाक्षरीकर्त्यांकडे त्यांचे कार्यालय-२०७. अग्रवार सदन, २रा मजला, अहिल्यानाई चौक, कल्या (प.)-४२१३०९ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा अश व्यक्तींचे दोवा त्याग, स्थगित किंवा माघारी घेतले आहेत असे समजले जाईल आणि वर समह मालकांसह सदर सदनिका विक्री व्यवहाराची प्रक्रिया आमचे अशील पुर्ण करतील.

आपले विश्वा में, एस.सी. लिगल्सकरित तिकाणः कल्याण अंड.सी.डी. अग्रवाल दिनांक: १४.०१.२०२२

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that on behalf of our client Mrs. SHARIFA ABDUL RAHIM SARVAIYA, who has been applied for her name transfer in share certificate of LUBNA CO OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, (Society) with fresh membership, the building situated a Survey No. 514, Hissa No. 5, Plot No 616, Near - Al-Shams Masiid, Nava Nagar, Mira Road - (East), Thane 401107, & also name transfer in Municipal Tax Receipt, Electricity Provider's record, after the death o herHusbandLate ABDUL RAHIM USMAN SARVAIYA, (died on 23rdday of December, 2020, without having Nomination), and he was a 50% shareholder and co-member of the said Society, the said LateABDUL RAHIM USMAN SARVAIYA, was holding or co-ownership basis with our client being Flat No. B/105, hence all Persons Corporates, heirs, claimants, objectors having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage charge, trust, inheritance, possession Lease, lien or otherwise, on behalf o the said flat, are hereby requested to approach us with supporting proof of such claim in writing to the undersigned having their office at "Bright Law Associates", A/72, Shanti Shopping Centre, Opp. : Railway Stn, Mira Road {East}, Dist - Thane, Maharashtra 401107, within 15 (fifteen) days from the date of publication of this notice. failing which, the claim if any of such person/s will be considered to have been waived and or abandoned and thereafter as per bye-laws of the society the transfer procedure will be carried out in favour of Mrs. SHARIFA ABDULR AHIM SARVAIYA. Dated this 14th day of January, 2022,

For Bright Law Associates Mobile Nos. 9769099176/7506860166

Place at Mira Road, Dist - Thane.

PUBLIC NOTICE

ROHAN NAGESH WANDRE Son of LATE SHRI, NAGESH PARSU WANDRE say the my Father SHRI, NAGESH PARSU WANDRE expired on 23-05-2009. His name By mistakely recorded as NAGOJI PARSU NANDRE in his SLC. His Correct name i NAGESH PARSU WANDRE which is correctly corded in his Death Certificate. I have made n affidavit dated 12-01-2022 to show my Father's Original name is MR. NAGESH PARSU WANDRE.

Sd/- ROHAN NAGESH WANDRE DATE: 14/01/2022 PLACE: MUMBA

यामिनी इनव्हेस्टमेंट्स कंपनी लिमिटेड CIN:L67120MH1983PLC029133 नोंदणीकृत कार्यालयः बी-२१५, क्रिस्टल प्लाझा, न्यू लिंक रोड, इन्फिनीटी मॉल समोर,

अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५३ ईमेल:yaminiinvestments@gmail.com सूचना सेक्युरिटीज अंग्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया लिस्टिं

म्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचन ज्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संप्रलेट तेमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्ती प्कर्षांस मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृ कार्यालमात गुक्कवार, २९ जानेवारी, २०२२ रोजी दु.२.३०वा यामिनी इनक्रेस्टमेंट्स कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडकार मभा होणार आहे. या संदर्भात आतील व्यापार रोखणेकरित कंपनीचे संचालक सांकेताकानुसार सहवाचिता सेबी (आतील दयापार रोखणे) अधिनियम, २०१५, मुधारितप्रमाण कंपनीच्या प्रतिभृतीमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडर्य परोक्त सांकेतांकअंतर्गत येणाऱ्या सर्व संबंधित व्यक्त आणि सर्व पदमिद्ध व्यक्ती, त्यांचे जवळचे नानेवाईन यांच्याकरीता स्टॉक एक्सचेंजसकडे कंपनीचे निष्क विणेपासून ४८ तासांपर्वंत बंद ठेवण्यात येईल.

मंडळाच्या आदेशान्य यामिनी इनक्हेस्टमेंट्स कंपनी लिमिटेडकरि वंदना अगरवा

डीआवएन: ०२३४७५९

जाहीर नोटीस

तमाम लोकांना या नोटीसीद्वारे जाहीर करण्यात येते की आमच्या संस्थेचे सभासद श्री मनोज मनोहर कोळवणकर हे सदनीका क्र.४०१, चौथा मजला, ईमारत क्र. १९अ, मागटाणे अक्षर पत्रकार को. ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, मागाटाणे टाटा पावर समोर, बोरीवली (पुर्व), मुंबई ४०००६६ जीन. भू. क्र. १९८ गाव: मागाठाणे तालुका बोरीवली नोंदणीकृत जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व उपनगरे या सदनिकेचे मालक असून शेअर सर्टीफिकेट क्र. ५ चे धारक असून त्यांनी शेअर सर्टीफिकेट क. ५ हरविल्याचे संस्थेला कळविले असून, डयुप्लिकेट शेअर सर्टीफिकेट साठी त्यांनी संस्थेकडे अर्ज केलेला आहे. याबाबतीत जर कोणाची काही हरकत/दावा असल्यास या नोटीसीच्या तारखेपासून १५ दिवसात निम्नस्वाक्षरी कारांस त्यांच्या कार्यालयात लेखी सुचीत करावा. त्यांनतर कुटलाही दावा/ हरकत मान्य केली जाणार नाही व संस्था ड्युप्लिकेट शेअर सटीफिकेट देईल.

ठिकाण: बोरीवली-मुंबई

सही/ दिनांक : ११/०१/२०२२ सेक्रेटरी

मागटाणे अक्षर पत्रकार को. ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड मागाठाणे , टाटा पॉवर समोर बोरीवली (पुर्व), मुंबई - ४०००६६

परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये)

नोटीस प्रभादेवी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, काशीनाथ धरुवाडी, राजाभाऊ देसाई मार्ग, प्रभादेवी, मंबई-४०० ०२५ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या

मयत सभासदाचे नाव	मृत्यु दिनांक	वारसाचे नाव	रुम नं.
जयप्रकाश गोकुळ साव	२०/०२/२०१९	सुमित्रा जयप्रकाश साव	२/३१४

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीदारे संस्थेच्या भांडवलात /मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झालेच्या दिनांकापासून ७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पष्ठधं आवश्यक त्या कागद्पत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तींकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाली नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील जर अशा कोणत्याही हक्क मागण्या /हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधी-नुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास / हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष /सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते ०१.०० पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यत उपलब्ध राहील.

विकाण : मुंबई दिनांक : १४/०१/२०२२

सही/-अध्यक्ष / सचिव

प्रभादेवी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित



होरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

मोंबर्गाकृत कार्यात्तयः ०९, कम्युनिटी सेन्टर, यसंत लांक, यसंत स्वाद्रात्यः, स्वृदिद्यी-१९००५७. बुर.:७९९-४९२६७००, टोन की कमांक: १८०० २९२ ८८००, ई-मेल:Customer.care@herohfl.com, वेषसाईट:www.herohousinggfinance.com | सीआपपूर:युद्ध१९९१दीएस२०९६६

तावा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (परिशिष्ट ४ महवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा)

ज्वाअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकस्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲमेटस् ॲन्ड नकोर्समेन्ट ऑक सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत होते होसिंग काचनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकार आहेत आणि सिक्युरिटी इंटोस्ट (एनकोर्समेन्ट) फल्म, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्य असलेल्या अधिकारा अंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना गरखेपासून ६० दिवसांच्या आत देव रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले हो

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कस्र केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वर जनतेस सूचना देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे कलम ८ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३ चे उपकलम (४) ॲंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्यये खाली वेशेवतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहा

करू नये आणि सदर मालमतेसह खालील स्वाक्षरीकरपाँच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला और हीरो होसिंग फायनास्य लिमिटेड बांच्याकडे देव रक्क्स औणि त्यावरील व्याज जमा करावे. कर्जनम यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत्दीनुसार प्रतिभ्

गलमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. कर्जदार/कायदेशीर वारसदार/ कर्न खाने दिनांक कायदेशीर प्रतिनिधीचे नाव देव धकवाकी खड़म (ह.) HHFMUMHOU19000005894, श्री. हिरा लाल, श्री. भेरू राम 98.09.9098, 99.09.909

HHFMUMIPL190000006055	याचा पुत्र व श्रामता रिकु जट	१५.०९.१०११ राजा इ.१६,९९,१००/-	
प्रतिभृत मालमत्ता/स्थावर मालम् विंग, इमारत क्र.२, चुनायटेड रिजन्सं चौ.मी., गाव पामटेप्बी, ग्रामपंचाय जिल्हा-पालघर, महाराष्ट्र-४०१५०१	ो म्हणून ज्ञात इमारत, जमीन सब्हें क त-पाम बांच्या प्रातिक न्यायकक्षेत,	. २७, हिस्सा क्र.१ए(भाग), क्षेत्रफ , वृंदावन नगरी, नवापुर रोड, बोई	ळ ४००० सर (प.),

पाधिकत अधिकारी हिरो होसिंग फायनान्य लिमिटेड करि नाक: १४.०१.२०२२

PUBLIC NOTICE

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग.

वरळी, मुंबई-४०००३०. चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 3296 / 2021 सार्वजनिक न्यासाचे नाव: Raibhar Parti Trust ... बाबत Jaiprakash R. Rajbhar ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थ अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत ध्यावयाची

असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजु चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक १३/०१/२०२२ रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्याल बृहन्मुंबई विभाग, मुंबई

नमुना क्र. ७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक: ACC / X / 09 / 2022

सार्वजनिक न्यासाचे नाव: Sandu Foundation ... बाबत Ghanshaym Sandu ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक् धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद् केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थ अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रु. १९०००/-(अक्षरी रूपये अकरा हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाच

असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक १३/०१/२०२२ रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

नमुना क्र. ७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०. चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 11 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः ज्ञानरेखा प्रतिष्ठान ... बाबत सदर्शन जानेश्वर मस्के ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार फक्त

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : काही नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत य कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेर

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयक्त, महाराष्ट् राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक १२/०१/२०२२ रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

नमुना क्र. ७५

सार्वजिनक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सारिमरा, सारिमरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०. चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 08 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः Kali Mata Charitable Trust ... बाबत Perumal Srirangan ... अर्जवार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थ अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यासं सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय अ) जंगम मिळकत (वर्णन) : रु. १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजन चौकशी परी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक १३/०१/२०२२ रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्याल बृहन्मुंबई विभाग, मुंबई

OTICE is hereby given that MEAJKUMAR KALYANDAS ARORA RAJKUMAR KALYANDAS ARORA, husband of my client Mrs. RAJANI RAJKUMAR ARORA, purchased Gala No.108 in Vradhman Industrial Estate CHS, Survey No. 234, Hissa No. 5, Vasai Gokhivara, Vasai (E) Dist- Palghar (previously Thane) admeasuring 660 Sq.ft., in auction from Central Bank of India, vide Sale Certificate dated 28/13/2/05 which was originally standing 26/12/2005 which was originally standing in the name of Mr. BRIJ SAIGAL, howeve during his life time the transfer of said gala was not effected in the relevant record o society in the name of RAJKUMAF KALYANDAS ARORA.

That Mr. RAJKUMAR KALYANDAS ARORA expired on 21/06/2012 leaving behind him my client Mrs. RAJANI RAJKUMAR ARORA and his son PRATEEK RAJKUMAR ARORA as his only legal heirs and representative entitle to inherit the estate, effect and things including the said Gala No.108 and ccordingly my client approach before Civi udge S. D. Vasai vide Application No 4/2015 and obtained Heirship Certificate howing therein that my client and her so are the only legal heirs and are lawfully entitle to administer the estate of deceased including said gala and accordingly my client approached the society for transmission of said gala in her name cordance with law.

If anyone have any claim over the sa Sala claiming either lawfully or equitably hrough deceased RAJKUMAF KALYANDAS ARORA may contact the undersigned Advocate Mr. N. R. Pandey, at Bhandarkar Bhavan, Court Lane, Borivali (W), Mumbai- 400092, with evidence within 30 (Thirty) days from the date of publication of this Notice, failing which, any such claim, shall be deemed to be waived.

ADVOCATE MR. N. R. PANDE MOBILE: 9869049486 Date: 14/01/202

PUBLIC NOTICE aikh 2) Mrs. Hina Nabijan Shaikh both are adult Indian Inhabitant residing at Flat No. 101/A, first Floo Ostwai Palace, A wing, Queen's Park, Mira road (E) Thane 401 107 have executed sell Agreement mentioned in the schedule hereto to Mr. Sania

Vin od Verma, Adult Indian Inhabitant, residing at Fla No. D-703, Seventh Floor, Sai Karishma Complex Mira Bhayander Road, Mira Road (E), Dist. Thane 40 107 vide Agreement dated 21 st December 2015 bearing no. TNN-10-19687 is stand cancelled with immediate effect due to non-compliance of payme terms mentioned in the Agreement.
Therefore any person(s) having any claim in respe of the said schedule property or part thereof by way sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance inheritance, possession, lease, tenancy, sub tenancy

lien, license, hypothecation, transfer of title o neficial interest under any trust right of prescription or pre-emption or under any Agreement or other disposition or under any decree, order or Award or otherwise claiming, howsoever, are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at their office at Shop No. 5, Sai Park Building No. 1, Queen's Park, Mira Road (E), Dist. Thane 401 107 within 14 days from the date hereof, failing which the said sale will be cancelled, without any reference to such clair and the same, if any, sha SCHEDULE

The peace & parcel/ Property Bearing Flat No. 101/A, first Floor, Ostwal Palace, A wing, Queen's Park, Miraroad (E), Thane 401 107 Sd/-

Jitendra P. Jha Date: 14/01/2022 (Advocate High Court)

PUBLIC NOTICE s hereby given that MR. LALIT M GANDHI & MRS. SULOCHNA L. GANDHI was the owner of the property, more particularly described in the Schedule of the property hereunder mentioned, as per "Agreement fo Sale" dated 19th October 1993, wherein the property was purchased form M/s SARYU CONSTRUCTION COMPANY. That MRS. SULOCHNA L. GANDHI died on 11/10/2020 a Death Certificate was issued by MCGM Registered on 23/10/2020 bearing Registration no. 2020:27-90275-004563 leaving behind her Husband MR. LALIT MATHURADAS GANDHI, daughters MRS, BIJAL RAJESH SHAH & MRS MEĞHNA SAMEER DANI & son MR. BHAVIP LALIT GANDHI, as her only legal heirs. Th daughters MRS. BIJAL RAJESH SHAH & MRS. MEGHNA SAMEER DANI & SON MR. BHAVIK LALIT GANDHI released their rights from the roperty by executing a Registered Release Deed on 09/11/2021 bearing document no TNN-07-16176-2021 in favour of MR. LALIT MATHURADAS GANDHI. All nersons claimin an interest in the said property or any part thereo by way of sale, gift, lease, inheritance, exchange ortgage, charge, lien, trust, possession, sement, attachment or otherwise are hereby required to make the same known to the undersigned at the office of Mrs. Aalaya A. Khan, MUMBAI LAW FIRM, Advocate High Court, Mumbai, having address at Office no. B-98, Shanti Shopping Centre, Near Railway Station. Mira Road (East), Thane 401 107, within 15 days from the date hereof, failing which it shall be deemed that MR. LALIT MATHURADAS GANDHI is the true and lawful owner and is sufficiently entitled in respect of the said property. more particularly described in the Schedule of the

reserence to such claim and the same, it any, snail be considered as waived in respect of the Scheduled Property. Schedule of the Property Flat No. 303, On the 3rd Floor, A-Wing, In the Society Known as SARYU SARJAN CO.-OP. HSG. SOC. LTD. situated at Naya Nagar, Near HSO, SOC. LTD, Situated at Naya Nagar, Near Puja Nagar, Mira Road (E), Thane-401107 MUMBAI LAW FIRM; MRS. AALAYA A. KHAN (ADVOCATE HIGH COURT), MUMBAI. Date: 14/01/2022 / Place: Thane

property hereunder mentioned, and further legal process shall be given effect thereto, without any

reference to such claim and the same, if any, shall

NOTICE is hereby given that MR. SATYENDRA SINGH SAINI was the owner of the property, more particularly described in the Schedule of the property hereunder mentioned, as per "Agreement For Transfer Of Flat On Ownership Basis" dated 25" October 2007, wherein the property was purchased form SMT. JAYALAXMI AMRUTLAL MUNI & MR. BHAVESH RAMESH MU NI bearing document no. TN N-04-9350-2007. That MR. SATYENDRA SINGH SAINI died on 26/09/2021 and Death Certificate was issued by Government of Rajasthan, Directorate of Economics & Statistics, Registrar-JHUNJHUNU, Registered on 29-09-2021 bearing Registration no. 08103001000000100837; 2021, and was issued on 30/09/2021 leaving behind his Sons MR. ATUL SATYENDRA SAINI & MR. SACHIN PUBLIC NOTICE 29 - 09 - 20 21 bearing Registration no. 0810300100000100837; 2021, and was issued on 30(09/2021 leaving behind his Sons MR. ATUL SATYENDRA SAINI & MR. SACHIN SATYENDRA SAINI as his only legal heirs. That MR. ATUL SATYENDRA SAINI as his only legal heirs. That MR. ATUL SATYENDRA SAINI as his only legal heirs. That MR. ATUL SATYENDRA SAINI MR. SACHINI SATYENDRA SAINI released their rights from the below mentioned property by executing a Registered Release Deed and duly registered it on 16/11/2021 bearing documents no. TNN-07-16514-2021 in favour of SMT. PREMLATA SATYENDRA SAINI. That now the said flat is in the name of SMT. PREMLATA SATYENDRA SAINI. That now the said flat is in the name of SMT. PREMLATA SATYENDRA SAINI bearing share certificate no 25 having 5 shares of Rs. 50 each, from 121 to 125. That notice given or 11/01/2021 in respect of 125. That notice given or 11/01/2021 in respect of 125. That notice given or 11/01/2021 in respect of 125. That notice given or 11/01/2021 in respect of 125. That notice given persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement. sale, gift, lease, inhentance, exchange, mortgage charge, lien, trust, possession, easemen attachment or otherwise are hereby required t attachment or otherwise are nereby required to make the same known to the undersigned at the office of Mrs. Aalaya A. Khan, MUMBAI LAW FIRM, Advocate High Court, Mumbai, having address at Office no. B-98, Shanti Shopping Centre, Near Railway Station, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which it shall be deemed that SMT. PREMLATA SATYENDRA SAIN is the true and lawful owner and is sufficiently entitled in respect of Investigate the second of the

waived in respect of the Scheduled Property.
Schedule of the Property
Flat No. B/25, On the 3" Floor, In the Society
Known as SHREE VANDAN CO-OP. HSG. SOC.
LTD. SWAGATAM HOUSING COMPLEX. Bearing Registration No.TNA/(TNA)/HSG/ (TC) 4394/91-92, situated at Jesal Park, Bhayande MUMBAI LAW FIRM MRS. AALAYA A. KHAN (ADVOCATE HIGH COURT), MUMBA

Date: 14/01/2022 / Place: Thane

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given that the Share Certificate no.11 for 5 ordinary shares bearing Distinctive numbers 111 to 115 of Chembur Dnyandeep Co-Op Housing Society.Ltd 43/1487, Subhashnagar, Chembur, Mumbai-400071.standing in the name of Mrs. Meenakshi Velavudhan have been reported lost/ stolen and that an application for issue of duplicate certificate in respect thereof has been made to the society at Chembur Dnyandeep Co-Op Housing Society.Ltd 43/1487 Subhashnagar, Chembur, Mumbai 400071 to whom objection if any against issuance of such duplicate share certificates should be made within 15 days from the date of Publication of this notice. share certificate is not mortgaged or any loan taken against the flat. Place: Mumbai Date: 14.01.2022

जाहीर सूचना

सामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की गज्ञे अंशील श्री. दिनेश सत्ववान शर्मा व श्रीमर कोमल दिनेश शर्मा है निवासी सदनिका क.८. ३र मजला, अतिम प्लॉट ऋ.४९४वी, लिली रोझ को माहिम (पश्चिम), मुंबई-४०००१६ या जागेबाब मिलबर्ट व दलांच फोर्टेस मांचे वारसदार कायदेशीर प्रतिनिधी असलेले श्री. क्लेटोन कोर्टेस श्री. कार्लटन फोर्टेस, कुमारी कियोना फोर्टेस कुमारी बेनेस्सा कोर्टेस यांचे अधिकाराची चौकशी करीर आहेत (बापुढे सदर विक्रेत्यांचे वारसदार)

विकेत्यांचे सदर वारसदाराद्वारे आमचे अशिला देलेल्या दस्तावेजानुसार ते श्रीमती कर्नाच फोर्टेस व थी. गिलवर्ट कोर्टेस यांचे वारसदार आहेत. त्यांनी असे प्रस्तुत केले आहे की, सदनिका क्र.८, इस मजला अतिम प्लॉट क.४१४वी, लिली रोझ को-ऑपरेटिक हौसिंग सोसाबटी लिमिटेड, मोगल लेन, माहिन पश्चिम), मुंबई-४०००१६, क्षेत्रफळ ५५० ची.फु बिल्टअप क्षेत्र (यापुढे सदर सदनिका म्हणून संदर्भ) य जागेचे मालक औहेत. सदर सदनिका मुळत: सोसायटीर मुळ प्रवर्तक श्रीमती बलांच फोर्टेस व श्री, गिलब . होर्टेस माना देण्यात आली होती, जे दिनांक १ एप्रिल १९७२ रोजीचे अनुक्रमांक ३६ ते ४० (दोन्ही समाविष्ट असलेली रू.५०/- प्रत्येकी ५ शेअर्सचे भागप्रमाणपत्र क्र.८ चे संयुक्त मालक होते.

सदर जनांच फोर्टेस बांचे २४ फेब्रुवारी, १९९३ रोजी निधन झाले, तथापि सदा श्री. गिलबर्ट कोर्टेस मांनी श्रीमती मार्था कोर्टेस गांच्यासह दसरे लग्न केले आर्रि सदर लग्नाबाबत कोणतीही तकार नव्हती आणि श्री. गिलबर्ट फोर्टेस यांनी सदर जागेबाबत कोणते। गेऔर, हस्तांतर केले नाही आणि सदर शीमती माध फोर्टेस यांचे कोणतेही इच्छापत्र न करता दिनांक जानेवारी, २०१५ रोजी निधन झाले.

त्रधापि क्रतांच फोर्टेस यांच्या निधनानंतर त्यांचे पर गिलबर्ट बांनी त्यांच्या पत्नीचे शेअर्स व सदर सदनिक पांचा मुलगा श्री. कार्लंटन कोर्टेस बांच्या नावे हस्तांत केले होते. सदर लिली रोझ को-ऑपरेटिक्ट हौसिं सोसायटी यांनी दिनांक २१ जानेवारी, १९९५ रोजी कार्लंटन फोर्टेस व गिलबर्ट फोर्टेस गांच्या नावे सदर गगप्रमाणपत्र हस्तांतर केले होते

श्री. गिलबर्ट फोर्टेंस यांनी नंतर दिनांक ८ जानेवारी २०१८ रोजीचे दस्तावेज क्र.बीबीई-४/२८३/२०१८ नुसार नोंदणीकृत व मुद्रांकीत आसिलेली बक्षीस खरेदीखतानुसार त्यांच्या मुली कुमारी वेनेस्सा फोर्टेस व कुमारी कियोना कोर्टेस गाँच्या नावे सम प्रमाण विर्म व सदर सदनिकामधील त्यांचे ५०% शेअँस हस्तांतरीत केले.

थी. गिलबर्ट कोर्टेस बांचे दिनांक २८ एप्रिल, २०२ रोजी निधन ज्ञाले औणि त्यांच्या परचात त्यांची पुढील मुले व मुली अर्थात श्री. क्लेटोन फोर्टेस, श्री. कार्लट गेटेंस, कुमारी वेनेस्सा फोटेंस व कुमारी कियोन ताबा आहे आणि सदर मालमतेचे स्पष्ट अधिकार आहेत जर कोणा व्यक्तीस, बँकेस, सोसायटीस किंवा कंपनी सदर सदनिकेबाबत वारसाहक, करारनामा, कंत्राट, विक्री गरण, ताबा, बक्षीस, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, बहिबाट लेक्ट ॲंग्ड लायसन्स, मालकी हक, ॲधिभार, न्यार किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना तारखेपास् ४ दिवसांत खाली दिलेल्या पत्त्यावर कळवावे, अन्यर्थ अधिकार प्रमाणपत्र असा व्यक्ती, बँका, सोसाय इत्यादीचे कोणत्याही दाञ्यांच्या संदर्भाशिवाय वितरी केले जाईल आणि दावा असल्यास त्याग/स्थगित केर आहेत असे समजले जाईल

आज दिनांकीत १४ जानेवारी, २०२२ सही/- वही.कदम असोसिएट अंड. विक्रम कदम पत्ता: १२, संपदा सोमावटी, भगत लेन माटुंगा (प.), मुंबई-४०००१६ मोबा::९८२०२२९१७

(नियम १७ पोट नियम ११(ड-११) पहा) स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

मुंबई लक्षदीप 🔇

ज्याअर्थी खाली सही केलेल्या वसुली अधिकारी श्री. संतोष बापू तोत्रे द्वारा ज्ञानेश्वर माऊली सहकारी पतपेढी लि., दहिसर, मुंबई, शॉप नं.३, आशय को-ऑप. सोसायटी लि., एस.एन. दुबे रोड, अलकनंदा बिल्डींग समोर, रावळपाडा, दहिसर (पुर्व) मुंबई-४०००६८ (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चा नियम १०७ अन्वये) अधिकार प्राप्त असून दिनांक २३/०९/२०१९ रोजी मागणीर्च गोटीस ऋणको श्री. दिनेश श्याम ठाकूर यांना देऊन नोटीशीमध्ये नमूद केलेली रक्कम ह.२,८६,९६१/- (अक्षरी रक्कम रूपये दोन लाख शहाऐंशी हजार नऊशे एकसष्ट फक्त) सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून ऋणको यांनी रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे श्राणि, म्हणून खाली सही करणाऱ्याने दिनांक २३/११/२०२१ रोजी जप्तीची रु.३,६८,०००, - (अक्षरी रक्कम रूपये तीन लाख अडुसष्ट हजार फक्त) ची अंतिम नोटीस दिली असून पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

ऋणको श्री. दिनेश श्याम ठाकुर यांनी रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे, ऋणकोल गप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि सर्व नागरिकांना सावध करण्यात येते की, खालील निर्दिष्ट केलेल्या मालमतेचा खाली सही करणाऱ्याने त्याला/तिला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील नियम १०७ (११(ड-१) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार दिनांक १३/१२/२०२१ या रोजी सिम्बॉलीक ताबा घेतला आहे.

विशेषकरून ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास ज्ञानेश्वर माऊली सहकारी पतपेढी लि., दहिसर, मुंबई यांच्या बोजाची रकम रु.३,६८,०००/- आणि त्यावरील व्याज याला आधीन राहावे लागेल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

श्री. दिनेश श्याम ठाक्र यांची वडिलार्जीत मालमत्ता खालीलप्रमाणे-

रूम नं.२, लक्ष्मण जेठा चाळ, भरूचा रोड, भाटलादेवी मंदिरासमोर, दहिसर (पुर्व), मुंबई-

लाईट बील मिटर नं.६११६४५२७, साधी बैठी चाळीतील रूम, क्षेत्रफळ अंदाजे १२' 🗴 १२' = १४४ चौ. फुट.

सर्वे क्र. / शहर किंवा नगर सर्वे क्र.

खासरा क्र. - रूम नं.२, लक्ष्मण जेंठा चाळ, भरूचा रोड, भाटलादेवी मंदिरासमोर, दहिस (पुर्व), मुंबईमधील मालमत्तेचा नोंदणी केलेला जिल्हा मुंबई, तहसील बोरिवलीमधील भाग

आणि तुकडा. पुर्वेस - फर्नाडिस यांची रूम

पश्चिमेस - अग्रवाल यांची रूम दक्षिणेस - भाटलादेवी मंदिर व भरूचा रोड उत्तरेस - रूमच्या पाठीमागील बाजू

सही / विशेष वसुली अधिकारी दिनांक: १४/०१/२०२२ ज्ञानेश्वर माऊली सहकारी पतपेडी लि., दहिसर, मुंबई ठिकाण: मुंबई

यूनियन बैंक 🕼 Union Bank

डॉवियली पूर्व शाखाः भडसावली बंगला, आगरकर रोड, डॉवियली पूर्व, ठाणे-४२१२०१, महाराष्ट्र

(नियम-८(१)) ताखा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ अंतर्गत युनियन बँक ऑफ इंडिया इंबिवली पुर्व (ईसीबी) शाखेचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट

१५.०७.२०२१ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जंदार मे. एम.व्ही. वघाडकर ॲण्ड सन्स ज्वेर्ल्स प्रा.लि., श्री. अनिल मधुकर वघाडकर व श्री. सुधीर ए. वघाडकर यांना सदर सूचन प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देव रक्कम रु.४,६४,४१,७८२.१६ (रुपये चार कोटी चीसष्ट नाख एकेचाळीस हजार सातशे व्याऐंशी आणि पैसे सोळा फक्त) आणि त्यावरील व्याज जम nर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार गरणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनं

हल्स, २००२ च्या नियम ३ सहयाचिता कलम १३(२) अन्यये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी

नदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटोस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम अन्यये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा १२ नानेवारी, २०२२ रोजी घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसा ातिभृत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सद ालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यान युनियन बँक ऑफ इंडिया, डॉबिवली पुर्व (ईसीबी) शाखा यांच्याकडे रु.४,६४,४१,७८२.१६

(रुपये चार कोटी चौसष्ट लाख एकेचाळीस हजार सातशे व्याऐंशी आणि पैसे सोळा फक्त) जमा प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

वुकान क्र.१०४, तळमजला, अप्सरा इमारत, प्लॉट क्र.५१, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई-४००७०३, महाराष्ट्र वेथील जागेचे तत्सम तारण.

वुकान क्र.१० व ११, १ला मजला, अप्सरा इमारत, प्लॉट क्र.५१, सेक्टर १७, वाशी नवी मुंबई-४००७०३, महाराष्ट्र येथील कंपनीच्या नावे असलेल्या व्यावसायिक मा अविरत प्रतिभती.

वुकान क्र.१ व ३८, तळमजला, एव्हरेस्ट शॉपिंग सेन्टर, लोकमान्य चीक, डोबिवर्ल पूर्व, महाराष्ट्र येथील जागेचे तत्सम तारण. ०४. वुकान क्र.२,३,४,५,६, तळमजला, एव्हरेस्ट शॉपिंग सेन्टर, लोकमान्य चौक, डोंबिवल

पुर्व, महाराष्ट्र. प्राधिकृत अधिकार्र

युनियन बँक ऑफ इंडिया, डॉबिवली पुर्व शाखा

Public Announcement cum Corrigendum to Detailed Public Statement (DPS)

For the attention of the Equity Shareholders of SUPREMEX SHINE STEELS LIMITED

ठिकाण: ठाणे

CIN: L28122MH2011PLC214373

Regd Office: 1104, A Wing, Naman Midtown, 11th floor, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai 400013;

mail: secretarial@intellivatecapital.com; Tel: 022-24391933. This Public Announcement cum Corrigendum to the DPS is being issued by Arihant Capital Markets Limited ("Manager to the Offer") on behalf of (a) Anand Manoj Shah; (b) Kaushal Anand Shah; (c) Milan Bhupendra Shah; (d) Amisha Milan Shah; and (e) Hasmukh K Gala ("Acquirers") in respect of the Open Offer to the Equity Shareholders of Supremex Shine Steels Limited ("Target Company") pursuant to and in compliance with Regulation 3(1) and 4 of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and amendments thereto ("SEBI SAST Regulations"). This Corrigendum should be read in conjunction with the DPS published on November 8, 2021 in publications (a) Business Standard. all India English and Hindi editions; and (b) Mumbai Lakshadeep, Mumbai Marathi edition.

The terms used in this Corrigendum to the DPS have the same meaning assigned to them in the DPS issued earlier, unless

REVISION IN THE SCHEDULE OF ACTIVITIES

Activity	Original Schedule	Revised Schedule
Public Announcement Date	Thursday, October 28, 2021	Thursday, October 28, 2021
Detailed Public Statement Date	Monday, November 8, 2021	Monday, November 8, 2021
Filing of draft Letter of Offer with SEBI	Monday, November 15, 2021	Monday, November 15, 2021
Last date for competing offer	Tuesday, November 30, 2021	Tuesday, November 30, 2021
SEBI observations on draft LOF	Tuesday, December 7, 2021	Thursday, January 6, 2022
Identified Date (Identified date is only for the purpose of determining the shareholders to whom the LOF shall be sent)	Thursday, December 9, 2021	Friday, January 7, 2022
Date by which LOF will be despatched to the shareholders	Thursday, December 16, 2021	Friday, January 14, 2022
Last date by which the Board of Target Company shall give its recommendation	Tuesday, December 21, 2021	Wednesday, January 19, 202
Issue Opening Advertisement Date	Wednesday, December 22, 2021	Thursday, January 20, 2022
Date of commencement of tendering period (open date)	Thursday, December 23, 2021	Friday, January 21, 2022
Date of expiry of tendering period (closure date)	Wednesday, January 5, 2022	Friday, February 4, 2022
Date by which all requirements including payment of consideration would be completed	Wednesday, January 19, 2022	Friday, February 18, 2022

Reference to the various dates as mentioned in the Public Announcement, DPS should be read as per revised activity schedulmentioned above. Except for the revision in the schedule of activities, all other terms and conditions remain unchanged. The Acquirers accept full responsibility for the information contained in this Public Announcement cum Corrigendum advertisement and also for the fulfilment of their obligations laid down in the SEBI SAST Regulations. A copy of this Public Announcement cum Corrigendum / advertisement will be available at SEBI website at http://www.sebi.gov.in

Issued by Manager to the Offer on behalf of the Acquirers

ArihantCapital

MANAGER TO THE OFFER

Arihant Capital Markets Limited Merchant Banking Division SEBI REGN NO .: INM 000011070 Validity: Permanent

#1011, Solitaire Corporate Park, Guru Hargovindji Road, Chakala, Andheri (E), Mumbai 400 093 Tel: 022-42254800; Fax: 022-42254880

Email: mbd@arihantcapital.com Website: www.arihantcapital.com Contact Persons: Mr. Amol Kshirsagar /

Contact Person: Ms. Deepali Dhuri

Date: 14.01.2022

Purva Sharegistry (India) Pvt. Ltd.

REGISTRAR TO THE OFFER

SEBI REGN NO.: INR000001112 Ground floor, Unit 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel East, Mumbai - 400011. Email: support@purvashare.com; Website: www.purvashare.com Tel: 022-23012518 / 8261